

उच्च न्यायालय, मुंबई येथील
कार्यालयात सेंट्रलाईज्ड
फाईलिंग सिस्टीम लागू
करण्यासाठी निधी उपलब्ध करून
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: मातंसं-२०१३/प्र.क्र.३२/३९

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: ३१ जानेवारी, २०१३

प्रस्तावना —

कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती ई-फाईलिंगद्वारे न्यायालयात सादर करण्याचा उच्च न्यायालयाचा मानस असून उच्च न्यायालयाच्या अभिलेखावर असलेल्या जुन्या व नवीन येणाऱ्या कागदपत्रांचे डिजीटायझेशन करून त्यांचा ई-कोर्ट प्रणालीत समावेश करण्यात येणार आहे. ई-कोर्ट या प्रणालीद्वारे उच्च न्यायालयातील सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी स्वीकारली जातील. उच्च न्यायालयातील सुमारे १६ कोटी पृष्ठसंख्या असलेल्या जुन्या कागदपत्रांचे डिजीटायझेशन व नवीन येणाऱ्या कागदपत्रांचे दररोज डिजीटायझेशन केले जाणार आहे. उच्च न्यायालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या CMIS (Case Management Information System) सोबत Centralized E-Filing Systemचे integration करण्याची जबाबदारी उच्च न्यायालय येथील NIC टीमने घेतलेली आहे. या सर्व कामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागामार्फत धारिका क्र.एचसीटी २०१३/१७/प्र.क्र.१/का.४ अन्वये माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून ई-गव्हर्नन्स प्रकल्पाकरिता या विभागास उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून सदरची रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय—

याद्वारे शासन असा निर्णय घेत आहे की, उच्च न्यायालय, मुंबई येथील कार्यालयात Centralized File ling System बसविण्याकरिता तसेच उपरोक्त प्रस्तावनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबींवरील खर्च भागविण्याकरिता विधी व न्याय विभागाने मागणी केल्याप्रमाणे ई-गव्हर्नन्स प्रकल्पाकरिता या विभागास उपलब्ध झालेल्या अनुदानातून रु.१.७० कोटी इतका निधी मंजूर करण्यात येत आहे.

सदरचा निधी लेखाशीर्ष मागणी क्र. A-४ २०५२ सेक्रेटरिएट सर्वसाधारण सेवा,०९० सेक्रेटरिएट, (००) (१६) ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्याकरीता तरतुद , योजनेत्तर (२०५२ ५०७२) १७ - संगणक खर्च या खाली सन २०१२-२०१३ करीता मंजूर निधीतील शिल्लक रक्कमेतून विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीत प्रबंधक , मुळ न्याय शाखा , उच्च न्यायालय ,मुंबई यांना त्यांनी सुचित केलेल्या नियंत्रण अधिकारी संकेतांक J-०००१ खाली निधी BDS वरती अभिहस्तांकीत करण्यात आला.

या शासन निर्णयाद्वारे अभिहस्तांकित करण्यात येणाऱ्या निधीचा वापर ज्या कारणासाठी तो मंजूर करण्यात आलेला आहे त्याच कारणासाठी केला जाईल याची काळजी विधी व न्याय विभागाने घ्यावी. तसेच सदर तरतुद ही चालू आर्थिक वर्षातच खर्च करण्यात यावी.

खर्च करण्यात आलेल्या रकमेचे कोषागार प्रमाणक क्रमांक, दिनांक व रक्कम याप्रमाणे अनुपालन अहवाल विभागाने माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडे दि.३१/०३/२०१३ पर्यंत सादर करावा.

हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र १००८/प्र.क्र.७०/विनियम, दि.१५ मे, २००९ भाग पहिला उपविभाग दोन मधील अनुक्र. २८अ नियम क्र.७६ नुसार विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०१३१११३३४९२१११ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

राजेश अग्रवाल

सचिव (मातं), महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) प्रधान सचिव (विधी व न्याय), मंत्रालय, मुंबई
- २) महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
- ३) प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), नागपूर

- ८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १०) अवर सचिव, वित्त विभाग (अर्थ १३ व व्यय-४)
- ११) रोख शाखा (का-३९) साप्रवि. (मातंस)
- १२) निवड नस्ती (का.३९) साप्रवि. (मातंस)
- १३) विधी व न्याय विभाग कार्यासन-४